

MASTER OF SOCIAL WORK (CBCS-2019 COURSE)
M.S.W. SEM - II : WINTER :- 2021
SUBJECT: CC-6: STATISTICS & COMPUTER APPLICATIONS IN SOCIAL
WORK RESEARCH

Day : Friday
Date 28-01-2022

W-21366-2021

Time : 10:30 AM-01:30 PM
Max. Marks: 60

N.B.:

- 1) All Questions are COMPULSORY.
- 2) Answers to Both the sections should be written in SEPERATE answer book.

SECTION - I

Q.1) Write a short note on ANY TWO : (5 Marks X 2 = 10)

- a) Advantages and Disadvantages of Mean
मीन(माध्यमा)चे फायदे आणि तोटे
- b) Quantification of Qualitative data
गुणात्मक माहितीचे संख्यात्मिकरण
- c) Chi-square Test
कायस्केयर टेस्ट

Q.2) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) State the various problems in obtaining social data.
सामाजिक डेटा मिळविण्यात विविध समस्या सांगा.
- b) Explain the Levels of Measurement with example.
मोजमापणाच्या पतळ्या सोदाहरण स्पष्ट करा.

Q.3) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) Distinguish between the Likert's and Thurston scale.
लिकर्ट आणि थर्स्टन स्केल यांच्यातील तुलना करा.
- b) Explain the different measures of central tendency with example.
सेंट्रल टेंडन्सीचे विविध मोजमापे सोदाहरण सांगा.

SECTION - II

Q.4) Write a short note on ANY TWO : (5 Marks X 2 = 10)

- a) Data interpretation
डेटाचा अर्थ लावणे
- b) Bar Chart and Pie chart
बार चार्ट आणि पाय चार्ट
- c) Graphical presentation
ग्राफिकल सादरीकरण

Q.5) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) Explain the various challenges of data analysis and interpretation in social work research.
सामाजिक कार्य संशोधनात डेटा विश्लेषण आणि स्पष्टीकरणातील विविध आव्हाने समजावून सांगा.
- b) Explain the problems of use of computer in Social Research.
समाज संशोधनामध्ये कम्प्युटरच्या वापरमधील समस्या स्पष्ट करा.

Q.6) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) State the various factors affecting on data analysis interpretation and presentation.
डेटा विश्लेषण, डेटाचा अर्थ लावणे आणि सादरीकरण यावर परिणाम करणारे विविध घटक सांगा.
- b) What are the steps to create a frequency table in Excel?
एक्सेल मध्ये फ्रिक्वेन्सीटेबल करण्याचे टप्पे सांगा.
